



ଶ୍ରୀ
କୃତ୍ତବ୍ୟ



श्री गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
 नुरवी पुरवी प्रेम कृपा जायची ।
 सर्वांग सुंदर उटी शेंदुराची ।
 कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।
 जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ।
 दर्शनमात्रे मनःकामना पुरती जय देव जय देव ॥ ४ ॥
 रत्नखचित फार तुज गौरीकुमरा ।
 चान्दांची उटी कुंकुमकेशरा ।
 हिरेजडीत मुगुट शोभती बरा ।
 रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥ ५ ॥
 लंबोदर पितांबर फणीवरबंधना ।
 सरळ तोंड वक्रतुंड त्रिनयना ।
 दास रामाचा वाट पाहे सदना ।
 संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।
 जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ।
 दर्शनमात्रे मनःकामना पुरती ॥ ६ ॥

श्री गणपतीची आरती रेंदूर लाल चढायो

रेंदूर लाल चढायो अच्छा गज मुखको |
 दोंदिल लाल विराजे सुत गौरीहरको |
 हाथ लिये गुडलझु साई सुरवरको |
 महिमा काहे न जाय लागत हुं पदको || १ ||
 जय जय जी गणराज विद्यासुखदाता |
 धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता || धृ ||
 अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी |
 विघ्नविनाशक मंगल मुरत अधिकारी |
 कोटीसुरजप्रकाश ऐसी छबी तेरी |
 गंडस्थलमदमस्तक झुले शशिबिहारी || जय || २ ||
 भावभगतसे कोई शरणागत आवे |
 संतत संपत सबही भरपूर पावे |
 ऐसे तुम महाराज मोको अति भावे |
 गोसावीवंदन निशिदिन गुण गावे |
 जय जय जी गणराज विद्यासुखदाता || धन्य || ३ ||

श्री शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
 वीषे कंठी कला त्रिनेत्री ज्वाळा ।
 लावण्यसुंदर मस्तकी बाळा ।
 तेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा ॥ ३ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
 आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ ४ ॥

कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा ।
 अधर्गी पार्वती सुमनांच्या माळा ।
 विभूतीचे उधळण शितिकंठ निळा ।
 ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा । जय देव ॥ २ ॥

देवी दैत्यी सागर मंथन पै केले ।
 त्यामाजी अवचित हळहळ जें उठिले ।
 तें त्वां असुरपणे प्राशन केलें ।
 नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले । जय ॥ ३ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
 पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ।
 शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।
 रघुकुळटिळक रामदासांतरी ॥ जय देव ॥ ४ ॥

श्री देवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी ।
 अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।
 वारी वारी जन्ममरणाते वारी ।
 हरी पडलो आता संकट निवारी ॥ १ ॥
 जय देवी जय देवी महिषसूरमधिनी ।
 सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी ॥ ४ ॥
 त्रिभुवन भुवनी पाहता तुजऐसी नाही ।
 चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।
 साही विवाद करिता पडिले प्रवाही ।
 तें तू भक्तालागी पावसी लवलाही ॥ जय ॥ २ ॥
 प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा ।
 क्लेशापासुनि सोडावि तोडी भवपाषा ।
 अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा ।
 नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा ।
 जय देवी जय देवी जय महिषासुरमधिनी ।
 सुरवरईश्वरवरदे तारक ॥ ३ ॥

श्री दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रिमूर्ति दत्त हा जाणा ।
 त्रिगुणी अवतार त्रिलोक्यराणा ।
 नेति नेति शब्द नये अनुमाना ।
 सुरवरमुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥
 जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता ।
 आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय देव ॥ २ ॥
 सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।
 अभाग्यासी कैची कळेल हे मात ।
 पराही परतली तेथे कैचा हा हेत ।
 जन्ममरणाचा पुरलासे अंत ॥ जय ॥ ३ ॥
 दत्त येउनिया उभा ठाकला ।
 भावे सांष्टागोसी प्रणिपात केला ।
 प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।
 जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥ जय ॥ ३ ॥
 दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
 हारपले मन झाले उन्मन ।
 मी तू झाली बोळवण ।
 एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ जय देव ॥ ४ ॥



श्री विठोबाची आरती

आरती
संग्रह

युगे अठावीस विटेवरी उभा |
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा |
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा |
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा || १ ||
जय देव जय देव जय पांडुरंगा ||
रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा
पावे जिवलगा जय देव जय देव || धृ ||
तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी |
कांसे पितांबर कस्तुरी लल्लाटी |
देव सुरवर नित्य येती भेटी |
गरुड हनुमंत पुढे उभे राहती || जय || २ ||
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा |
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा |
राई रखुमाई राणीया सकळा |
ओवाळिती राजा विठोबा सावळा || जय || ३ ||
ओवाळू आरत्या कुर्वङ्घ्या येती |
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती |
दिंङ्घ्या पताका वैष्णव नाचती |
पंढरीचा महिमा वर्णवा किती || जय || ४ ||
आषाढी कार्तिकी भक्तजन येती |
चंद्रभागेमध्ये स्नाने जें करिती |
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती |
केशवासी नामदेव भावे ओवाळिती || जय देव जय देव जय || ५ ||

येई हो विठ्ठले आरती

येई हो विठ्ठले माझे माउली ये । येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
 निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें ।
 ठेवुनी वाट मी पाहें ॥ येई हो विठ्ठले माझे माउली ये ।

आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
 पंढरपुरी आहे माझा मायबाप ।
 हो माझा मायबाप ।
 येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥ १ ॥

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
 गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ।
 येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥ २ ॥

विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
 विष्णुदास नामा जीवे भावें ओवाळी ।
 येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥ ३ ॥

असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।
 कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया ।
 येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥ ४ ॥



श्री ज्ञानदेवाची आरती

आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा |
सेविती साधुसंत || मनु वेधला माझा ||
आरती || धृ ||
लोपलें ज्ञान जगी | हित नेणती कोणी |
अवतार पांडुरंग | नाम ठेविले ज्ञानी || १ ||
कनकाचे ताट करी | उभ्या गोपिका नारी |
नारद तुंबर हो || साम गायन करी || २ ||
प्रकट गुह्य बोले | विश्व ब्रम्हाची केले |
रामजनार्दनी | पायी मस्तक ठेविले |
आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा ||
सेविती || ३ ||



श्री तुकारामाची आरती

आरती तुकारामा | स्वामी सदगुरुधामा |
सच्चिदानन्दमूर्ती | पाय दाखवी आम्हा ||
आरती || धृ ||
राघवे सागरांत | पाषाण तारिले |
तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकी रक्षिले ||
आरती || १ ||
तुकिता तुलनेसी | ब्रह्म तुकासि आले |
म्हणुनी रामेश्वरे | चरणी मस्तक ठेविले ||
आरती तुकारामा || २ ||



घालीन लोटांगण वंदीन चरण



घालीन लोटांगण वंदीन चरण ॥
डोळ्यांनी पाहीन रूप तुझें ॥
प्रेमें आलिंगन आनंदे पूजिन ॥
भावें ओवाळीन म्हणे नामा ॥
त्वमेव माता च पिता त्वमेव ॥
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ॥
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ॥
त्वमेव सर्वं मम देवदेव ॥
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ॥
बुद्धात्मना व प्रकृतिस्वभावअत् ॥
करोमि यदत्सकलं परस्मै ॥
नारायणायेति समर्पयामि ।
अच्युतं केशवं रामनारायणं ॥
कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ॥
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं ॥
जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ॥
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।

